

SE/CS/2024-25/49 5th November, 2024

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001
Company Scrip Code – 530871

To, National Stock Exchange of India Limited Exchange Plaza, Plot no. C/1, G Block, Bandra-Kurla Complex, Bandra (W), Mumbai – 400 051 Company Scrip Code – CHEMBOND

Ref: ISIN: INE995D01025

Sub: Newspaper Advertisement regarding notice and advertisement of National Company Law Tribunal convened meeting of the Equity Shareholders of Chembond Chemicals Limited

Dear Sir/Madam.

Pursuant to the provisions of Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith newspaper clippings of advertisement published in Business Standard (English) and Mumbai Lakshadeep (Marathi) on 5th November, 2024, regarding notice and advertisement of National Company Law Tribunal convened meeting of the Equity Shareholders of Chembond Chemicals Limited.

Kindly take the same on record.

Thanking You

Yours faithfully,

For Chembond Chemicals Limited

Suchita Singh Company Secretary & Compliance Officer

Exh No.: 10088

It is to be noticed to general public that my client my client Mr. Pradeep Vasantrao Thombre & his wife Mrs. Alaka Pradeep Thombre have jointly purchased the Flat No. 601, Sixth Floor in A-Wing, area admeasuring 722 Sq.Ft. (67.10 Sq.Mtrs.) Carpet area in the building known as SAI ARCADE. Situated at Ganesh Mandir Road, Dombivli (East), bearing S.No. New S. No. 42, Old S. No. 260, H. No. 8, New S.No. 41, Old S.No. 260, H. No. 3 of Mouie Navagaon & New S. No. 61, Old S. No. 150 B, H.No. Par, CTS No. 4997 to 5011, 5021 to 5033 of Mouje Chole, vide Agreement for sale dated 07/04/2015 and registered with Sub-Registrar, Kalyan-5 on 07/04/2015 under document No. 2453/2015.

Afterwards Mrs. Alaka Pradeep Thombre expired on 16/12/2017, after her death following members remained as the legal heirs & Owners of the

Property:-1) Mr. Pradeep Vasantrao Thombre. 2) Mr. Pushkaraj Pradeep Thombre. Mr. Padmanabh Pradeep Thombre. If any one other than above legal heirs having claim as heir of the property or if any one as any charge, claim, lease, mortgage for above referred flat, please inform within 10 days from the publication of this notice to Advocate & Notary Mr. S. V. Tarte, Ground Floor, Arihant Puja CHS Ltd., Near Tarte Plaza, Gandhi Nagar, Dombivli (East), Tal. Kalyan,

If nobody have claimed above mentioned flat within a notice period then we will proceed and sure that nobody have any claim, mortgage, or lease and sale deed in respect of above flat and then it is considered that the title of the said flat is cleared and

Dist. Thane.

S. V. Tarte Place:- Dombivli Date: - 05/11/2024 Advocate & Notary

JM FINANCIAL LIMITED

Corporate Identity Number: L67120MH1986PLC038784 Regd. Office: 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai 400 025. * Tel. No.: +91 22 6630 3030 Website: www.jmfl.com • Email: ecommunication@jmfl.com

PROPOSED TRANSFER OF EQUITY SHARES TO INVESTOR EDUCATION AND PROTECTION FUND AUTHORITY

A JM FINANCIAL

NOTICE is hereby given that pursuant to the applicable provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 (the "Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016, as amended (the "Rules"), all the equity shares held by those Members who have not claimed their dividend for seven consecutive years or more shall be transferred by the Company to the Investor Education and Protection Fund (the "IEPF") Authority.

In accordance with the Rules, the concerned Members of the Company have been individually notified at their latest available registered address, providing therein, the details of their equity shares proposed to be transferred to the IEPF Authority and requesting them to claim their unclaimed dividend. The Company has also uploaded full details of these Members on its website https://www.jmfl.com/shareholder-corner/unclaimedunpaid-dividend.

In case, the Company does not receive any communication from the concerned Members on or before February 1, 2025. the Company shall transfer these shares to IEPF Authority as per procedure stipulated in the Rules. No claim shall lie against the Company or its Registrar and Transfer Agent (the "RTA") in respect of the shares transferred to IEPF. However, the concerned Members may claim their shares from the IEPF Authority in accordance with the procedure and on submission of such documents as prescribed under the Rules.

In case of any queries, the concerned Members are requested to contact the Company or its RTA at the following address

email id / telephone number. JM Financial Limited, 7th Floor, Cnergy, Appasaheb Marathe Marg, Prabhadevi, Mumbai - 400 025 Tel.: +91 22 6630 3030 Email: ecommunication@imfl.com Website: www.jmfl.com

years of

over

substance

sensation.

KFin Technologies Limited Unit: JM Financial Limited, Selenium Tower B. Plot 31-32, Financial District, Nanakramguda, Serilingampally Hyderabad, Rangareddi Telangana - 500 032 Toll Free No.: 1800 309 4001 Email: einward.ris@kfintech.com

Website: www.kfintech.com For JM Financial Limited

Hemant Pandya Place: Mumbai Date: November 4, 2024 Company Secretary & Compliance Officer

NATIONAL COMPANY LAW TRIBUNA MUMBAI BENCH COMPNAY SCHEME PETITION

COMPANY SCHEME APPLICATION NO. 176 OF 2024

Section 230 to 232 of the Companies Act, 2013) n the matter of a Petition made under Sections 23 and 232 and other applicable sections of the

mpanies Act, 2013

CROMLUX ENGINEERS PRIVATE LIMITED, mpany incorporated under the provisions of the impanies Act, 1956, having its registered Office at 223, Adhyaru Industrial Estate, Sun mill Compound ower Parel, Mumbai, Maharashtra, India, 400013 n the State of Maharashtra, within the aforesa sdiction of this Bench. CIN: U28920MH1986PTC039162

.. Petitioner Company No.

...Transferor Company No. 1 R K LIGHTING PRIVATE LIMITED, a company corporated under the provisions of the Companies Act, 1956, having its registered office at 223, Adhyaru Industrial Estate, Sun mill Compound, Lower Parel, Mumbai, Maharashtra, India, 400013. in the State of Maharashtra, within the aforesa jurisdiction of this Bench. CIN: U31200MH1982PTC026256.

.. Petitioner Company No. 2/ .. Transferor Company No. 2

RADHIKA OPTO ELECTRONICS LIMITED. mpany incorporated under the provisions of the mpanies Act, 1956, having its registered office at 223. Adhvaru Industrial Estate. Sun mill Compoun Lower Parel, Mumbai, Maharashtra, India, 400013 in the state of Maharashtra, within the aforesaid urisdiction of this Bench. CIN: U31200MH1984PLC033812. PAN: AAACK0761H

.. Petitioner Company No. 3

Notice of Petition petition under Sections 230 and 232 of the companies Act, 2013, for sanction of Scheme of the companies Act, 2013, for sanction of Scheme of the companies Act, 2013, for sanction of Scheme of the companies Act, 2013, for sanction of the compa Amalgamation of CROMLUX ENGINEERS PRIVATE LIMITED (Transferor Company No. 1); R K LIGHTING PRIVATE LIMITED (Transferor mpany No. 2) and RADHIKA OPTO ELECTRONICS LIMITED (Transferee Company was presented by the petitioners on 30/10/2024 an the said petition has been admitted and is fixed to final hearing before the Hon'ble Mumbai Bench of National Company Law Tribunal on 6/12/2024. Any erson desirous of supporting or opposing the sai etition should send to the petitioner's advocate otice of his intention, signed by him or hi advocate with his name and address, so as t reach the petitioners advocate not later than two days before the date fixed for the hearing of the petition. Where he seeks to oppose the petition, th rounds of opposition or a copy of his affidavit sha e furnished with such notice. A copy of the petitio will be furnished by the undersigned to any person requiring the same on payment of the presc charges for the same.

Adv. Akshay Gosa 203, Centre Point Premises, 100 Dr Ambedkar Road

Dated: 4/11/2024

PUBLIC NOTICE

Kapadia, is intending to relinquish/give up her rights by executing Release Deed and Gift Deed for the Shop No. 8 Ground Floor, Building No. 2A/2B. Green Park Building No. 2 Co-operative Housing Society Limited, situated at Shanti Park, Mira Road (East) Dist. Thane - 401107, on land bearing at Survey No. 224, Village: Mira, Taluka Thane, District: Thane all her right, title and interest in respect of 5 (five) fully paid up shares of the face value of Rs. 50/- (Rupees Fifty Only) each bearing distinctive nos. 286 to 290 (both inclusive) comprised under Share Certificate No. 058 Dated 05/05/2001. issued by Green Park Building No. Co-operative Housing Society Limited. Regd. No. TNA / (TNA) / HSG (TC) 12774 of 2001-2002. (hereinafter said: "the said Shop")

Originally, M/s. Agarwal Builders had sold the said shop to Mrs. Shirin A. Kapadia & Mr. Ashrafali K. Kapadia (jointly) through a registered Agreement for Sale dated 24/11/1993 (Registration No.: PBBM-50-1994, Sub-Registrar Office, Mumbai).

Mr. Ashrafali Karim Kapadia died intestate on 01/02/1997 at Mumbai, wing behind logal beirg Mrs. Shirin A Kapadia (wife) & Zahrafatima Ashrafali Kapadia (daughter- sole child), Now Mrs. Shirin A. Kapadia intent to relinquish her rights from her husband share in the name of her sole daughter Mrs. Zahrafatima Alnoor Lalani alias Zahrafatima Ashrafali Kapadia, So she will be 50% owner of the said shop, then after Mrs. Shirin A. Kapadia intent to Gift her principal part of 50% share in the name of her sole daughter Mrs Zahrafatima Alnoor Lalani alias Zahrafatima Ashrafali Kapadia, Post execution of Release Deed and Gift Deed Mrs. Zahrafatima Alnoor Lalani alias Zahrafatima Ashrafali Kapadia will be (100%) sole owner of the said

If any person/institution/bank has any right, title interest in respect of the said property by way of sale, gift, will, lease, sub-lease, leave and licence, right of way, easement, tenancy, occupancy, assignment, inheritance, bequest, succession, heirship, exchange mortgage, lien, charge, maintenance trust, possession of original title deeds or encumbrance/s, howsoever family arrangement/ settlement, decree or order of any Court of Law or any Competent Authority, contracts, agreements, development right/s, private mortgage or otherwise, is hereby required to make the same known in writing to the undersigned, along with the documents in support thereof, within 14 (fourteen) days from the date of the publication hereof, failing which the claim of such person/institution/bank shall be deemed to have been waived and/or abandoned and our client will be free to deal with the property without reference to the such claim and /or objection. Sd/-

> **Droit Legal Solutions** Advocate, High Court Bombay 502, Paras Business Centre Carter Road No. 1, Borivali (East),

Chembond Chemicals Limited

CIN: L24100MH1975PLC018235 Registered Office: Chembond Centre, EL-71, MIDC, Mahape, Navi Mumbai, Maharashtra, India - 400 710 Tel: (+91 22) 6264 3000; Fax: (+91 22) 2768 1294, Email: cs@chembondindia.com | Website: www.chembondindia.co

FORM NO. CAA. 2

Pursuant to Section 230(3) and Rules 6 and 7 of the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016

BEFORE THE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL, MUMBAI BENCH COMPANY SCHEME APPLICATION NO. CA (CAA)/162/MB-I/2024 IN THE MATTER OF SECTIONS 230 TO 232 OF THE COMPANIES ACT, 2013 READ WITH THE COMPANIES (COMPROMISES, ARRANGEMENTS AND AMALGAMATIONS) RULES, 2016

IN THE MATTER OF THE COMPOSITE SCHEME OF ARRANGEMENT BETWEEN CHEMBOND CHEMICALS LIMITED, CHEMBOND CHEMICAL SPECIALTIES LIMITED, CHEMBOND CLEAN WATER TECHNOLOGIES LIMITED, CHEMBOND MATERIAL TECHNOLOGIES PRIVATE LIMITED. PHIROZE SETHNA PRIVATE LIMITED, GRAMOS CHEMICALS (INDIA) PRIVATE LIMITED AND THEIR RESPECTIVE SHAREHOLDERS

Chembond Chemicals Limited (CIN: L24100MH1975PLC018235)

A Company incorporated under the provisions of the Companies Act, 1956 and having its current Registered Office at Chembond Centre, Plot No. EL-71, TTC Industrial Area, MIDC, Mahape, Navi Mumbai

Maharashtra, India - 400 710

. Transferee Company / Demerged Company/ Applicant Company

Notice and Advertisement of National Company Law Tribunal convened meeting o the Equity Shareholders of Chembond Chemicals Limited

Notice is hereby given that, by an order dated October 11, 2024 in the Company Scheme Application No. CA (CAA)/162/MB-l/2024 ("Order"), the Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench ("Hon'ble Tribunal" or "NCLT") has directed, inter alia, that a Meeting of the Equity Shareholders of Chembond Chemicals Limited ("Applicant Transferee Company / Applicant Demerged Company") be convened and held on Friday, December 6, 2024 at 11.00 A.M. through video-conferencing "VC") or other audio-visual means ("OAVM") ("Meeting") to consider and if though it, to approve, with or without modification(s), the Composite Scheme of arrangen amongst Chembond Chemicals Limited ("Demerged Company" / "Transferee Company") and Chembond Chemical Specialties Limited ("Resulting Company") and Chembond Clean Water Technologies Limited ("Transferor Company No. 1") and Chembond Material Technologies Private Limited ("Transferor Company No. 2") and Phiroze Sethna Private Limited ("Transferor Company No. 3") and Gramos Chemicals (India) Private Limited ("Transferor Company No. 4") and their respective shareholders ("Scheme")

Pursuant to the Order of the Hon'ble NCLT as directed therein, the Company onvening the Meeting of the equity shareholders, on Friday, December 6, 2024 at 11.00 AM (IST) through VC/OAVM in compliance with the provisions of the Companies Act, 2013 ("Act") read with the Companies (Compromises, Arrangements and Amalgamations) Rules, 2016 and other applicable Rules, the applicable general circulars issued by the Ministry of Corporate Affairs for conducting general meeting through VC/OAVM and providing e-voting facility for the shareholders, Regulation 44 and other applicable provisions of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), read with applicable SEBI Circulars and Secretarial Standard on General Meetings as issued by the Institute of Company Secretaries of India ("SS-2").

The Company has completed the dispatch of the aforementioned Notice dated October 25, 2024 along with the Statement and the related Annexures to the said Notice on November 4, 2024, only by electronic mode to those members who have already egistered their e-mail addresses with the Company.

A copy of the said Notice along with the Statement and related Annexures including the Scheme is made available on the website of the Transferee Company at www.chembondindia.com, on the website of National Securities Depository Limited "NSDL") https://www.evoting.nsdl.com/. Additionally the notice is also available or the websites of Stock Exchanges where the equity shares of the Transferee Company are listed, i.e., BSE Limited("BSE") and the National Stock Exchange of India Limited "NSE") at www.bseindia.com and www.nseindia.com and that of SEBI at

In case any Member wishes to receive a physical copy of the Notice, Statement and other accompanying documents, a request may be sent to the Transferee Company at cs@chembondindia.com and the Transferee Company will arrange to send the same at the registered address of the Member. Alternatively, the Member can obtain the above mentioned documents free of charge on all working days (except Saturday, Sunday and public holidays), from the Registered Office of the Transferee Company at Chembond Centre, Plot No. EL-71, TTC Industrial Area, MIDC, Mahape, Navi Mumbai Maharashtra, India - 400 710 between 10.00 a.m. and 5.00 p.m. upto the date of

As this Meeting is being held through VC/OAVM, physical attendance of Members has been dispensed with. Accordingly, the facility for appointment of proxies by the Members of the Transferee Company is not available at this Meeting. As per the directions of the Hon'ble Tribunal, the Board of Directors of the Company has

appointed Mr. Sameer V. Shah, Chairman and Managing Director, Chairman of the Board, failing him, Mr. Nirmal V. Shah, Vice Chairman and Managing Director of the Company, to be the Chairperson of the NCLT convened Meeting The Scheme, if approved by the requisite majority of the Equity Shareholders as per 230

(6) of the Act read with SEBI Master Circular SEBI/HO/CFD/POD-2/P/CIR/2023/93 dated June 20, 2023 ("SEBI Scheme Circular") and other applicable SEBI circulars, if any, will be subject to subsequent approval of the Hon'ble Tribunal and such other approvals, permissions and sanctions from any regulatory of the statutory authority (ies) as may be deemed necessary.

In compliance with the provisions of the Order of the NCLT and Section 108, and other applicable provisions of the Act, read the Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 as amended, Regulation 44 of SEBI Listing Regulations, read with SEBI Scheme Circular and other applicable SEBI circulars, SS-2 and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate affairs, the Company is providing to its Members the facility of remote e-voting prior to the meeting and e-voting during the meeting through the facility provided by NSDL. The details procedure for attending the Meeting through VC and e-voting forms part of the Notes to the Notice of the Meeting.

EVEN	131985
Cut-Off date for E-Voting	Friday, November 29, 2024
Commencement of remote e-voting period	Sunday, December 1, 2024 at 9:00 AM (IST)
End of remote e-voting period	Thursday, December 5, 2024 at 5:00 PM (IST)

providing the facility of e-voting at the Meeting.

The voting rights of the Members will be in proportion to their shares of the paid-up equity share capital of the Transferee Company as on the cut-off date i.e November 29, 2024. A person whose name is recorded in the Register of Members maintained by the Company / RTA or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositorie as on the cut-off date only shall be entitled to vote.

The Members shall be provided with the facility for e-voting during the Meeting and those who have not casted their vote on resolution by remote e-voting (prior to the Meeting) will be eligible to exercise their right to vote on such resolution at the Meeting. Members who have casted their vote on resolution by remote e-voting prior to the Meeting will also be eligible to attend the Meeting through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution again.

Those persons who have acquired shares and have become members of the Compan after Dispatch of Notice by the Company and whose names appear in the Register of Members of the Company /in the statement of beneficial owners maintained by the depositories as on cut-off date can exercise their voting rights through e-voting by following the procedure as mentioned in the said notice.

The Hon'ble Tribunal has appointed Mr. Virendra G. Bhatt, Practicing Compan Secretaries as scrutinizer to scrutinize the remote e-voting process as well as e-voting during the Meeting in a fair and transparent manner and submit a report on the votes cast to the Chairperson of the Meeting or to any person so authorised by the Chairperson, within two working days of the conclusion of the Meeting.

The results of the voting shall be displayed at the Registered office of the Company a well as on the website of the Company at www.chembondindia.com and at NSDL at www.evoting.nsdl.com besides being sent to BSE and NSE

In case of any query regarding e-voting members may contact at cs@chembondindia.com or evoting@nsdl.co.in

Place: Navi Mumbai Date: 4th November, 2024

ond Chemicals Limited Sameer V. Shah Chairman appointed for the Meeting

Form No.3 [See Regulation - 15(1) (a)] / 16(3)

DEBTS RECOVERY TRIBUNAL PUNE Unit No. 307 to 310, 3rd Floor, Kakade Biz Icon Building,

Shivaji Nagar, Pune - 411005 Case No. OA/1622/2020 ons under sub-section (4) of section 19 of the Act, read with subrule(2A) of rule 5 of the Debt Recovery Tribunal (Procedure) Rules, 1993.

> BANK OF INDIA VIKAS DIVEKAR

(1)Mr.RAVINDRA SONU DHOTRE (DECEASED) R/AT NAVIN VASAHAT PRAKALP, BORGHAR, AT POST NATUNAGAR, TALUKA KHED, RATNAGIRI, MAHARASHTRA-415640

R/AT BUDDHWADI, NATUNAGAR, KHED, RATNAGIRI, MAHARASHTRA -415640.

Legal Heirs: 1

REKHA RAVINDRA DHOTRE 1) R/AT NAVIN VASAHAT PRAKALP, BORGHAR, AT POST NATUNAGAR, TALUKA KHED, RATNAGIRI, MAHARASHTRA-415640 2) R/AT BUDDHWADI, NATUNAGAR, KHED, RATNAGIRI, MAHARASHTRA -415640

Legal Heirs: 2 RANJIT RAVINDRA DHOTRE

1) R/AT NAVIN VASAHAT PRAKALP, BORGHAR, AT POST NATUNAGAR, TALUKA KHED, RATNAGIRI, MAHARASHTRA-415640 2) R/AT BUDDHWADI, NATUNAGAR, KHED, RATNAGIRI, MAHARASHTRA -415640

Legal Heirs: 3 RASIKA RAVINDRA DHOTRE R/AT NAVIN VASAHAT PRAKALP, BORGHAR, AT POST NATUNAGAR, TALUKA KHED. RATNAGIRI, MAHARASHTRA-415640

2) R/AT BUDDHWADI, NATUNAGAR, KHED.

RATNAGIRI, MAHARASHTRA -415640

SUMMONS

WHEREAS, OA/1622/2020 was listed before Hon'ble Presiding Officer/ Registrar on 01/10/2024.

WHEREAS this Hon'ble Tribunal is pleased to issue summons/ notice or the said Application under section 19(4) of the Act, (OA) filed against you for recovery of debts of Rs.2597511/- (application along with copies of documents etc. annexed).

In accordance with sub-section (4) of section 19 of the Act, the defendant are directed as under :

(i) to show cause within thirty days of the service of summons as to why relie prayed for should not be granted;

(ii) to disclose particulars of properties or assets other than properties and assets specified by the applicant under serial number 3A of the origina

(iii) you are restrained from dealing with or disposing of secured assets or such other assets and properties disclosed under serial number 3A of the original application, pending hearing and disposal of the application fo attachment of properties;

(iv) you shall not transfer by way of sale, lease or otherwise, expect in the ordinary course of his business any of the assets over which security interest is credited and/ or other assets and properties specified or disclosed under serial number 3A of the original application without the prior approval of

the Tribunal (v) you shall be liable to account for the sale proceeds realized by sale o ecured assets or other assets and properties in the ordinary course of business and deposit such sale proceeds in the account maintained with the bank or financial institutions holding security interest over such assets.

You are also directed to file the written statement with a copy thereo furnished to the applicant and to appear before Registrar on 31/12/2024 at 10.30 A.M. failing which the application shall be heard and decided in you

Given under my hand and the seal of this Tribunal on this date: 16/10/2024



Signature of the Officer Authorised to issue summons.

REGISTRAR DEBTS RECOVERY TRIBUNAL, PUNE

Indian Bank

254-260, Avvai Shanmugam Sala Royapettah, Chennai- 600014.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that the following share certificates issued by the Bank is stated to have been lost or misplaced or stolen and the registered holder thereof / claimants thereto have applied to the

Bank for issue of duplicate share certificate: SI. Name of Folio No. of Certifi-No. Shareholder(s) No. Shares cate No. Distinctive No.

NO.	Snarenoider(s)	NO.	Shares	cate No.	From	10	
1	Lal Tripathi	28094	34	28109	609391954	609391987	
2	Shome Nath Auddy Mita Auddy (J1)	18496	23	18511	609073924	609073946	
3	Chinta Devi	33174	57	33189	609623247	609623303	
4	Arun Kumar Khare	37101	57	37116	609846802	609846858 609989716	
5	Pushpal Majumder Anita Majumder (J1)	39222	69	39237	609989648		
6	Somnath De	30884	46	30899	609511997	609512042	
7	Mamta Modi	Mamta Modi	39967	69	39982	610040740	610040808
8	Kanhaya Lal Keshani	19727	34	19742	609108110	609108143	
9 Prabir Kuma Das		27103	34	27118	609358443	609358476	
10	Nibaron Chandra Roy	[255/H]		26685	609343755	609343788	
11	Jagdish Chandra Shukla	36992	57	37007	609840589	609840645	
12	Jata Shankar Tiwari	33173	57	33188	609623190	609623246	
13	Marinder Singh Surinder Sandhu (J1)	34301 57 34316 609687		609687395	609687451		
14	Krishna Kumar Gupta	41202	103 41217 610		610144938	610145040	
15	Kartik Chandra Dhar	12607	11	12622	608977036	608977046	

listed, the loss of share certificate(s). Any person (s) who has / have any claim in respect of these share certificates should lodge such claim (s) with the Registrar & Share Transfer Agent of the Bank i.e. Cameo Corporate Services Ltd., Email: investor@cameoindia.com. within 15 days of the publication of this notice, after which no claim will be entertained and Registrar will proceed to issue duplicate

For Indian Bank

Place : Chennai

Date: 29.10.2024

Dina Nath Kumar AGM & Company Secretary



Notice

जाहीर सूचना

माझे अशिल श्री.शरद दत्तु म्हात्रे हे फ्लॅट नं.४०१, ४था मजला, गार्डन कोर्ट को.ऑप.हौ. सोसायटी लि,

वाघबीळ रोड, वसंत लिला जवळ, ऑफ घोडबंदर रोड

राणे (प) ४००६१५ चे मास्या अधिलाची पत्नी

आहेत. माझ्या अशिलाची पत्नी रजनी शरद म्हात्रे यांचे

दिनांक ०२/१२/२०१५ रोजी निधन झाले आहे.

अशा प्रकारे श्री.शरद दत्त म्हात्रे (पती), हे कै.रजनी

या कायदेशीर वारसांब्यतिरिक्त, उपरोक्त फ्लॅटवरील

हक्क, शीर्षक, हिस्सा आणि/किंवा स्वारस्यावर

कोणताही टावा अमल्याम त्याने/तिने ही नोटीम जारी

केल्यापासून १४ दिवसांच्या आत माझ्याशी संपर्क

साधावा. विहित मुदतीत उपरोक्त सदिनकेतील मृत व्यक्तिच्या हिश्याबाबत कोणतेही दावे/आक्षेप प्राप्त

याले नाहीत तर वरील बार्नीशिवाय के रानी शर

म्हात्रे यांचे अन्य कायदेशीर वारस नाहीत असे मानले

Adv. Shital Kadam Chava.

Date:05/11/2024 (Advocate High voan

Office: B-101, Shri Sai Samarth CHS.,
Kharigaon, Azad Chawk, Kalwa, Thane - 400605

जाहिर नोटीस

येते की, ; **रूम नं. ३२१, बिल्डींग नं. पी-५**

ग्रीन पार्क को.ऑप.हौ.सोसा.लि. एम.एम

आर.डी.ए कॉलोनी, बोरिस कंपाऊंड, राम

मंदीर रोड,, गोरेगांव (प) , मुंबई - ४००

१०४ या खोलीचे मालक **कै. पिंदु केशवनाथ**

वर्मा यांचे दि. १०/११/२०२१ रोजी निधन

झाले तरी त्यांच्या पश्चात त्यांची **बहिण श्रीमती**.

निलोफर झाहिद शेख हे वारस हक्काने

सदर पत्त्यावरील वरीलप्रमाणे **रूम नं. ३२१**

बिल्डींग नं.पी-५ , ग्रीन पार्क 'को.ऑप.हौ

सोसा.लि.. ही खोली त्यांचे नावे करण्या-

करीता वर्तमान पत्रामध्ये जाहिरात देऊ

इच्छितात :सदर खोली वरीलप्रमाणे वारर

श्रीमती निलोफर झाहिद शेख यांच्या नावे

करण्यास कोणाचीही हरकत असल्यास ही

जाहिरात केलेल्या तारखेपासुन (१५) पंधरा

दिवसाच्या आत खालील पत्त्यावरील सोसायटी

च्या कार्यालयत संपर्क करावा व आपले

म्हणणे मांडावे अन्यथा सदर खोली वारस

हक्काने श्रीमती. निलोफर झाहिद शेख

यांच्या नावे करण्यास कोणाचीही हरकत नाही

असे समजण्यात येईल व वारसा हक्काने सदर

खोली श्रीमती विलोफर द्याहिद शेख यांच्य

नावे करण्यात येईल याची नोंद घेणे.कळावे.

जाहिरातदार् - श्रीमती. निलोफर झाहिद शेख

दिनांक : ०५.११.२०२४

ठिकाण : मुंबई

या जाहिराती द्वारे असे सूचित करण्यात

शरद म्हात्रे यांचे एकमेव कायदेशीर वारस आहेत.

Through this notice, all the people are informed that in the name of the late MR. FULCHAND YADAV, the deceased member of this Housing Society, flat no. 607, 6th Floor, Building No. R-2, GANESH KRUPA Co-operate Housing Society Limited and the said flat was allotted by MMRDA Vide allotted Number MUTP/CDO/JULY-2006 on dated 05/09/2006. MR. FULCHAND YADAV died on 30/12/2012 at Mumbai, leaving behind his son, MR. SHIVSHANKAR FULCHAND YADAY as her legal heir as per Indian Succession act. The property mentioned in the schedule herein below has been transferred in the name of MR. SHIVSHANKAR FUI CHAND YADAY as vide MMRDA Transfer order invoice no.2691/2022 dated 23/09/2022. Now legal hair (son of deceased member) wanted to sale the property mentioned in schedule herein to MRS. LATIKA SHAM KULKA MR. RUGVED RAMKISHAN KORI presently residing at; Flat no.502, GEETA SARVOR CHS LTD, Kashmira Road, near Lodha Complex, Bhayander (East) Mumbai-401105, Therefore, this notice is issued if any person is having any interest or claim, exchange, mortgage, gift, trust, inheritance, family arrangement, Charges, pledge etc. whatsoever in respect of property mentioned in schedule herein. Also if any person persons having objection in respect of below schedule property is hereby requested to notify the same objection in writing to the undersigned Advocate to the supporting documentary evidence within Fifteen days (15) from the date of publication hereof, along with certified copies of documents pertaining to the claim, if failing which, my clients will proceed to complete the sale transaction with purchaser as if there are no third party claims/objections/disputes in respect of the below Schedule Property and thereafter, no claims/objections/disputes will be entertained, and the claim or objection, if any, has been knowingly Waived. Date: 03/11/2024. For &on Behalf of

(Ho. Secretory)

परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये)

महालक्ष्मी एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या; पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी मुंबई-४०० ०३० या संस्थेचे सभासदे असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदनिका धारण करणाऱ्या खालील सभासदाचे निधन झाले आहे.

मयत सभासदाचे नाव	मृत्यू दिनांक	वारसाचे नाव	रूम नं.
		दिपक देऊ साळकर	आय विंग/२००३
सुनंदाबाई देऊ साळकर	१५/०४/२०२३		

यांनी संस्थेकडे वारस नोंदणीबाबत अर्ज दाखल केला असन संस्था या जाहिरातीदारे संस्थेच्या भाडवलात /मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसबंध हस्तातरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हारकतदार यांच्याकडून हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ही नोटीस प्रसिध्द झालेच्या दिनाकापासून ७ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पुष्ठर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावेत. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडून हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाली नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहील जर अशा कोणत्याही हक्क मागण्या /हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास /हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष/सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते ०१.०० पर्यंत नोटीस दिलेच्या तारखेपासून नोटीसीची मुदत सपण्याच्या तारखेपर्यत उपलब्ध राहील.

ठिकाण : मुंबई दिनाक : ०५/११/२०२४

सही/-अध्यक्ष/सचिव महालक्ष्मी एसआरए सहकारीं गृहनिर्माण संस्था मर्यादित

जाहीर सूचना

सरदार परमजीतसिंग सोहनसिंग फ्लोरा हे इस्क्वेअर प्रिमायसेस को–ऑप.सोसा.लि.चे एकमेव नोंद सदस्य आहेत आणि दुकान क्र.?, तळमजला, इस्क्वेअर प्रिमायसेस को ऑप.सोसा.लि., मच्छुभाई रोड, मालाड (पुर्व), मुंबई-४०००९७ या सोसायटीचे सदस्य आहेत. सरदार परमजीतसिंग सोहनसिंग फ्लोरा यांचे ०३.०४.२००५ रोजी निधन झाले सोसायटी याव्दारे. सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील, सोसायटीच्या फ्लॅटमधील मयत सभासदाच्या सदर शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी, आक्षेप घेणारे यांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सचनेच्या प्रसिध्दीपास ७ दिवसांत सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ठ्यर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मार्गावण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गान व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल.

सही/ इस्क्वेअर प्रिमायसेस को-ऑप.सोसा.लि.करिता दिनांक: ०५.११.२०२४ मा. सचिव/अध्यक्ष

PUBLIC NOTICE

It is for the information of the General Public that our client, Mr. Rav Khanna, residing at New Bhoomi Park II, Off. Marve Road, Jankalyan Nagar, Malad-West, Mumbai-400095, has advanced a Loan to the extent of Rs. 1.95 Crore (Rupees One Crore Ninety Five Lakhs Only) to Mr Waris Jainul Khan, Proprietor of M/s. Sana Enterprises, having office address at B-312, Groma House, Plot No. 14-C, Opp. Dana Market, Sector-19, Vashi, Navi Mumbai-400703 and having residence address at Flat No. 1302, 13th Floor, Dosti Ruby, A-Wing, Dosti Planet North, Old Mumbai Pune Road. Thane. Maharashtra-400612. against deposit of Original Title Deeds of the Properties with our client, Mr. Ravi Khanna, viz. (A) All the piece or parcel of the land known as Plot No. D-39 in the Bhusawal Industrial Area, within the limits of Khadke and outside the limits of Bhusawal Municipal Corporation, Taluka and Registration Sub-District Bhusawal and Registration District Jalgaon, containing by admeasuring 1500 Sq. Mtrs. or thereabouts; and (B) All the piece or parcel of the land known as Plot No. D-40 in the Bhusawal Industrial Area, within the limits of Khadke and outside the limits of Bhusawal Municipal Corporation, Taluka and Registration Sub-District Bhusawal and Registration District Jalgaon, containing by admeasuring 1500 Sq. Mtrs. or thereabouts.

Mr. Waris Jainul Khan, Proprietor of M/s. Sana Enterprises, has also executed a Promissory Note dated 21st July, 2023, acknowledging the receipt of the loan amount to the extent of Rs. 75,00,000/- (Rupees Seventy Five Lakh Only) as debt from our client, Mr. Ravi Khanna and he had promised to pay the said amount to our client, Mr. Ravi Khanna on 20th July, 2024 and for the purpose of Surety, he had handed over to our client, Mr. Ravi Khanna, seven (7) signed undated cheques of IDFC Bank A/c in the name of Sana Enterprises, Our client, Mr. Ravi Khanna has not deposited any of the cheques, which has been handed over by Mr. Waris Jainul Khan, Proprietor of M/s. Sana Enterprises. Mrs. Rubina Waris Khan, Proprietor of M/s. Ruby Enterprises (wife of Waris Jainul Khan), by her letter dated 09.01.2024 has confirmed that our client is having a claim the loan to the extent of R.1.95 Crore as against the above mentioned properties.

Public at large are hereby put to notice not to deal with Mr. Waris Jainul Khan, Proprietor of M/s. Sana Enterprises and Mrs. Rubina Waris Khan, Proprietor of M/s. Ruby Enterprises, in respect of the above mentioned immovable properties viz. Plot No. D-39 and Plot No. D-40, situated in the Bhusawal Industrial Area, within the limits of Khadke and outside the limits of Bhusawal Municipal Corporation, Taluka and Registration Sub-District Bhusawal and Registration District Jalgaon, containing by admeasuring 1500 Sq. Mtrs. each or thereabouts., as our client, Mr. Ravi Khanna, is having a claim to the extent of Rs. 1.95 Crore (Rupees One Crore Ninety Five Lakhs Only) on the said properties from Mr. Waris Jainul Khan, Proprietor of M/s. Sana Enterprises and Mrs. Rubina Waris Khan, Proprietor of M/s. Ruby Enterprises.

If anybody enters into any transactions with Mr. Waris Jainul Khan, Proprietor of M/s. Sana Enterprises and Mrs. Rubina Waris Khan, Proprietor of M/s. Ruby Enterprises, in respect of the above mentioned

immovable properties viz. Plot No. D-39 and Plot No. D-40 situated in the Bhusawal Industrial Area, within the limits of Khadke and outside the limits of Bhusawal Municipal Corporation, Taluka and Registration Sub-District Bhusawal and Registration District Jalgaon, containing by admeasuring 1500 Square Meters each or thereabouts, will be totally illegal and shall not be binding in any way on our client, Mr. Ravi Khanna. All those dealing with Mr. Waris Jainul Khan, Proprietor of M/s. Sana Enterprises and Mrs. Rubina Waris Khan, Proprietor of M/s. Ruby Enterprises, in respect of the said properties may do so at their own risk as to all costs and consequences, which please make a

serious note of the same. Mumbai. Dated: This 4th day of November, 2024.

MKS Legal Associates

The Law Firm Off.: E-8, 3rd Floor, Nemi Krishna Building, Opp. Bajaj Municipal School, Jethwa Nagar, Near Kandivali Railway Station, V.L. Road, Kandivali (West), Mumbai-400067. Contact No.: +91 98677 82908 Email: puneetsshukla@gmail.com

NOTICE HOUSING DEVELOPMENT FINANCE CORPORATION LIMITED REGD. Office: Ramon House, HT Parekh Marg, 169, Backbay Reclamstion Churchgate, Mumbai - 400 020

NOTICE is Hereby given that the certificate for the undermentioned securities of the company has been lost/misplaced and the holder of the said securities/applicant has applied to the Company to Issue duplicate certificate. Any person who has a claim in respect of the said securities should lodge Such claim with the company at its registered office or Datamatics Business Solution Ltd. Plot no B - 5, Part B, Cross lane, MIDC, Andheri East, Mumbai - 400093 within 15 days from this date, else the Company will

ı	broceed to issue duplicate certificate without further intimation.								
ı	Name of the	No. of Securities	Certificate	Folio No.	Distinctive Numbers				
ı	Holder	& Face value	No.		From - To				
ı	Ujwal Madhavrao Trilokekar (deceased)	1000 & 2	2478	00085275	1794951 - 1795950				
ı	Sujala Madhavrao Trilokekar (Claimant)								
ı	Name of Holde								
	Place: Mumbai	Ujwal Madhavrao Trilokekar (Deceased) Sujala Madhavrao Trilokekar (Claimant)							
ı	Date: 05/11/2024								

आपणास देण्यात आलेल्या तारीख ४/१०/२०२४ च्या आरोप पत्राची चौकशी चे कामकाज आता तारीख १५/११/२०२४ रोजी दुपारी ३:३०

वाजता डोंबिवली गॅस एजन्सीच्या कार्यलयात होईल. आपण वरील तारखेस 95950 चौकशीसाठी हजर रहावे lder

For Dombivali Gas Company HP

कुलदिप राजेंद्रपसाद शुक्ला

दिवा आगसन रोड,

बेडेकर नगर, दिवा (पुर्व)

२०१,ओम साई गणेश अपार्टमेंट

सहकार पणन व वस्त्रोद्योग विभाग

सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, उल्हासनगर तालुका साई विहार बिल्डींग, दुसरा मजला, गुरूदेव हॉटेलच्यावर, शिवाजी पथ, कल्याण (प), ता. कल्याण, जि. ठाणे.

email- ar.ulhasnagar@gmail.com जा.क्रं. सनि/उ. नगर/बी-२/१०१ सुनावणी/पेपर नोटीस/६८४/सन-२०२४ दिनांक :- ०४/११/२०२४

जाहीर सुनावणी नोटीस

अध्यक्ष / सचिव /व्यवस्थापक. शिवकला अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि.

बी-३, गणपती प्लाझा, युएमसी रोड, चोपडा कोर्टा जवळ, उल्हासनगर-०३, जि. ठाणे.

.....अर्जदार

विरूध्द					
अ.क्र.	दावा क्रमांक	कर्जदार		जामिनदार	थकबाकी (रु.)
१	१९०/२०२४	श्री. विक्की अशोक हरयानी	٤.	श्री. अशोक चेलाराम हरयानी	रु. ६,४४,७४३/-
2	१९२/२०२४	श्री. अशोक चेलाराम हरयानी	٤.	श्री. विक्की अशोक हरयानी	रु. २,४४,००७/-
3	१९३/२०२४	श्री. मुबारक अली सिराजुल	٤.	श्री. सिराजुल हक्यु मोहम्मद हक्यू रहमानी	रु. ३,५९,०८३/-
		हक्यु	٦.	श्रीमती हसिनाखातुन सिराजुल हक्यु रहमानी	
8	१९५/२०२४	श्री. सिराजुल हक्यु मोहम्मद	٤.	श्री. मुबारक अली सिराजुल हक्यु	रु. ३,२४,७६६/-
		हक्यु रहमानी	٦.	श्रीमती हसिनाखातून सिराजुल हक्यु रहमानी	
4	१९६/२०२४	श्री. अशोक चेलाराम हरयानी	٤.	श्री. मुकेश चुहारमल जयसिंगांनी	रु. २,८९,५४८/-
			٦.	श्रीमती रिया मुकेश जयसिंगांनी	

...प्रतिवादी / गैरअर्जदार

ज्याअर्थी, शिवकला अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसा. लि., बी-३, गणपती प्लाझा, युएमसी रोड, चोपडा कोर्टी जवळ, उल्हासनगर-०३, जि. ठाणे, आपणा विरुध्द महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ अन्वये वसुली दावा दाखल केला आहे. सदर दाव्याची सुनावणी दिनांक २३/०९/२०२४, दि. ०७/१०/२०२४ आणि दि. २१/१०/२०२४ रोजी ठेवण्यात आलेली होती. परंतु आपण सदर सुनावणीस

त्याअर्थी, आपणास कळविण्यत येते की, सदरच्या प्रकरणाच्या निकालासाठी अंतिम सुनावणी दिनांक १२/११/२०२४ रोजी सकाळी **१२:३० वाजता मा. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उल्हासनगर तालुका** यांचे समोर वरील पत्त्यावर होणार आहे. तरी आपण प्रत्यक्ष किंवा आपले प्रतिनिधी यांनी हजर रहावे. अन्यथा एकतर्फी सुनावणी घेण्यात येईल व निर्णय करण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी. सही / -

स्थळ :– कल्याण (पश्चिम) दिनांक :- ०४/११/२०२४

(सुदाम काठे) सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, उल्हासनगर तालुका.

प्रॉक्टर ॲण्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड

सीआयएन: एल९९९९९एमएच१९६७पीएलसी०१३७२६, नोंदणीकृत कार्यालय: पी ॲण्ड जी प्लाझा, कार्डिनल ग्रेशस मार्ग, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९९. ई-मेल:investorgrievance.im@pg.com,

३० सप्टेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात)

				(
	(٩)	(२)	(\$)	(8)
	संपलेली	संपलेली मागील	संपलेली संबंधित	संपलेले
	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
तपशील	३०.०९.२०२४	३०.०६.२०२३	३०.०९.२०२३	३०.०६.२०२४
	अलेखापरिक्षाित	लेखापरिक्षाित	अलेखापरिक्षात	लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण महसूल	39389	२८३८८	30863	११५१२६
कालावधीकरिता निव्वळ नफा				
(कर, अपवादात्मक बाबपूर्व)	99980	४३०२	८८०५	२९३५१
करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा				
(अपवादात्मक बाबनंतर)	99980	२२८३	८८०५	२७३३२
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा	८२३३	१६७८	६५५७	२००९८
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (वर्षाकरिता एकत्रित				
नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	८२५०	9400	६५०६	२०१६५
समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/- प्रती)	9६६०.०	9६६०.०	9६६०.०	9६६०.०
इतर समभाग, ताळेबंदपत्रकानुसार पुर्नमुल्यांकीत राखीव वगळून	-	-	_	६०४२०
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रू.१०/– प्रत्येकी)				
*(वार्षिकीकरण नाही):				
अ. मूळ व सौमिकृत (रु.)	*४९.६	*90.99	*38.4	9२9.0७

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय वार्षिक निष्कर्षांचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pghealthindia.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com व एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने व करिता प्रॉक्टर ॲन्ड गॅम्बल हेल्थ लिमिटेड मिलींद थत्ते

दिनांक : ४ नोव्हेंबर, २०२४ कृपया आमच्या www.pghealthindia.com वेबसाईटला भेट द्या.

व्यवस्थापकीय संचालक



ठिकाण : मुंबई

अपना सहकारी बॅन्क लि. APNA SAHAKARI BANK LTD.

नोंदणी कार्यालय: अपना बाजार, १०६-ए, नायगाव, मुंबई ४०००१४. कॉर्पोरेट कार्यालय : अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल, मुंबई ४०००१२. दूरध्वनी :- ०२२-२४१६ ४८६० / २४१० ४८६१-६२. विस्तार : १०८, १३४, १२६. फॅक्स : ०२२–२४१० ४६८०. ई-मेल : corporateoffice@apnabank.co.in वेब : www.apnabank.co.in.

मल्टी स्टेट शेड्युल्ड बॅंक

विक्रीबाबत सूचना

सिक्यूरीटायझेशन ॲण्ड रिकन्सट्वशन ऑफ फायनानशियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्यूरीटी इंटरेस्ट वटहकूम २००२ -(सरफेसी कायदा) सह सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ अन्वये बँकेच्या ताब्यात असलेल्या स्थावर मालमत्तेच्या विक्रीबाबत ''जेथे आहे आणि जसे आहे'' या तत्वावर विक्री कारवाई करीत आहे.

मेसर्स वाहेगुरु एटरप्रायझेस – श्री जगदीश जेठानंद भाटिया (मालक/कर्जदार/गृहाणखतदार), श्री. जेठानंद तुलसीदास भाटिया (सह–कर्जदार/जामीनदार), श्री. हरीश जगदीश भाटिया (सह–कर्जदार/जामीनदार)

१) श्री. वास्देव सफरमल मेघवानी, (२) सौ. वर्षा जगदीश भाटिया.

मालमत्तेचा तपशिल : स्मॉल रकेल इंडस्ट्रीयल एरीया, उल्हासनगर ४ येथील सेक्शन ३–ए मधील प्लॉट न ४–ए वर बांधलेल्या इंडस्ट्रीयल एसीसी म्हणून ओळखल्या जाणाऱ्य **बाधकामातील गाळा**, क्षेत्रफळ ७३५ चौ. फू. म्हणजे ६८.३० चौ. मि. ज्याची म्युनिसिपल वार्ड ४४ मधील खाता क्र. ४४सीआयओओ९९४५५००(भाग) स. नं. ४४/००९१ वर आकारणी

रु. १,३९,७८,९५८.५२ (रुपये एक कोटी एकोणचाळीस लाख अक्ट्याहत्तर हजार नऊशे अञ्जावन्न आणि पैसे बावन्न फक्त) अधिक दि. १ सप्टेंबर दि. ३१.०८.२०२१ रोजी येणेबाकी रक्कम २०२१ पासूनचे पुढील व्याज. राखीव किंमत बोली वाढ रक्कम ₹, 9,00,000,00

इसार अनामत रक्कम रु. २८,५७,५८०.०० रु. २,८५,७५०.००

अटी व शर्ती

🗴 उपरोक्त स्थावर मालमत्तेकरिता असणारी कायदेशीर देणी, मालमत्ता कर, विक्री कर, एक्साईज ड्यूटी, डॉक्युमेंटसाठीचे सेज चार्जेस, हस्तांतर शुल्क, प्रवास शुल्क, स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेश फी इ. काही शिल्लक असल्यास यशस्वी बोलीदाराने एकट्याने भरणे बंधनकारक असेल.

सदर विक्री या जाहिरातीत आणि निर्धारित निविदेतील कागदपत्रांमध्ये असलेल्या अटी व शर्ती आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेंट) नियम २००२ आणि सरफेसी कायद्या नुसारच होईल. मालमत्ता विक्रीकरिता विहित निविदा अपना सहकारी बँकेच्या कॉर्पोरेट ऑफिस, अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल- ४०००१२ वस्ती विभागात सोमवार ते शुक्रवार दरम्यान दि. २०.११.२०२४ पर्यंत स. १०.०० ते साय. ६.०० या वेळेत उपलब्ध असतील.

मालमत्तेचे निरीक्षण अथवा तपासणी एक दिवस दि. १२.११.२०२४ रोजी सकाळी ११.०० ते सायकाळी ४.०० वाजेपर्यंत देण्यात येईल. कृपया नोंद घ्यावी की अपना सहकारी बँक **लि**. ला पूर्व सूचना देऊन व त्यांचेकडून वेळ निश्चित झाल्यावरच तारणाची पाहणी करता येईल. प्रत्येक बोलीदाराला एकापेक्षा अधिक वेळा तारणाची पाहणी व तपासणी करता येणार

इच्छुक बोलीदारांनी राखीव किंमतीच्या १० % बयाणा रक्कम एनइएफटी /आरटीजीएस मार्फत **खाते क्रमाक : ००२९९२००००००३२ सरफेसी कायद्याअतर्गत खाते मेसर्स वाहेगुरु** एंटरप्रायझेस यांच्या मिळकतीची विक्री, ईएमडी खाते, अपना सहकारी बँक लि., परेल, मुंबई– १२ आयएफएससी कोड: ASBL0000002 वर दि. २१.११.२०२४ रोजी सायं. oy.oo वा. पर्यंत जमा करावी. रोख/चेक/डीमांड ड्राफ्ट द्वारे इसारा ठेव स्विकारली जाणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

दि. २२.११.२०२४ रोजी सायकाळी ५.०० वाजता अपना सहकारी बँक लि., कॉर्पोरेट ऑफिस, अपना बँक भवन, डॉ. एस. एस. राव रोड, परेल – ४०० ०१२ या पत्त्यावर निम्नस्वाक्षरीकाराकडून विहीत वेळेत प्राप्त झालेल्या निविदा उघडण्यात येतील. निविदाकार स्वतः उपस्थित राहन निविदा उघडल्यानंतर प्रस्तावाची रक्कम वाढवू शकतील. अयशस्वी बोलीदार / देकारकर्ते याना अनामत ठेव रक्कमेवर कुठल्याही प्रकारचे व्याज दिले जाणार नाही.

इच्छा असल्यास, निविदा कागदपत्रात नमूद केलेल्या व या नोटीसीत उल्लेखिलेल्या अटी व शर्ती पूर्ण होत असल्यास कर्जदार/जामिनदारही या लिलाव प्रक्रीयेत सहभागी होऊ शकतील यशस्वी बोलीदार /देकारकर्ते यांनी पुढील एक दिवसाच्या आत अथवा अधिकृत अधिकारी यांनी वाढवून दिलेल्या मुदतीत २५% रक्कम भरावी व उर्वरित रक्कम निविदा उघडण्याच्य तारखेपासून १५ दिवसाच्या आत भरावी.

जर यशस्वी बोलीदार उर्वरीत ७५% रक्कम निविदा उघडण्याच्या तारखेपासून १५ दिवसाच्या आत अथवा अधिकृत अधिकारी यांनी वाढवून दिलेल्या मुदतीत, रोखीने अथवा डीडी अथवा आरटीजीएस/एनईएफटी द्वारा भरण्यास अयशस्वी ठरले, तर बयाणा रक्कम जप्त केली जाईल.

कोणतीही किंवा सर्व बोली स्विकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार किंवा लिलाव कोणतेही कारण न देता तहकूब करण्याचा/पुढे ढकलण्याचा/रद करण्याचा अधिकार अधिकृत

अधिकारी राखून ठेवत आहेत. सर्व प्राप्त निविदा उघडल्यानंतर इच्छुक बोलीदारांना मा. अधिकृत अधिकारी यांचे इच्छेनुसार एकमेकात चर्चा करुन निविदा रक्कम वाढविण्याची संधी मिळू शकते

१०. वर उल्लेखिलेल्या दिनांकास व वेळेत मिळकत पाहण्याची परवानगी मिळेल.

99. सदर नोटीस ही कर्जदार/जामीनदार यांना तारण मिळकतीची लिलावाने विक्री केली जात असल्याची नोटीसही समजावी.

१२. अधिकृत अधिकाऱ्याच्या सर्वोत्तम माहिती आणि समज्तीप्रमाणे मिळकती/तींवर कोणतेही भार नाहीत. तथापि, इच्छुक बोलीदारांनी त्यांची बोली सादर करण्यापूर्वी लिलावात ठेवलेल्या मिळकती / ती वरील भार ज्ञात नाहीत, हक्क आणि मिळकतीस बाधा आणणाऱ्या दावे / अधिकार / देणी इ. याबाबत स्वतः स्वतंत्र चौकशी करावी.

मालमत्तेच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी तसेच निविदा फॉर्म, अटी व शर्तीसाठी येथे नमुद केलेल्या नंबरवर संपर्क साधणे ०२२–२४१०४८६१/६२/६५ विस्तार: १०८, १०९, १११

सरफायसी कायदा २००२ च्या अन्वये १५ दिवसांची वैधानिक सूचना

कर्जदार/ जामीनदार यांना या नोटीशीद्वारे सूचित करण्यात येते की सरफेसी कायदा कलम १३ च्या उप कलम ८ नुसार त्यांनी लिलावाचे तारखेपूर्वी कधीही सर्व येणे रक्कम/खर्च/शुल्क इत्यादीचा भरणा करावा. अन्यथा वर उल्लेखिल्याप्रमाणे सदर मालमत्ता लिलावाद्वारे विक्री करण्यात येऊन, जर त्यातून संपूर्ण रकमेची परतफेड झाली नाही तर उर्वरित रक्कम व्याज खर्चीसह वसूल करण्यासाठी बँक पुढे कार्यवाही करेल.

दिनाक : ०५ ११ २०२४ ठिकाण : मबई (मजकुरात सदिग्धता असल्यास इग्रजी मजकुर ग्राह्य मानावा)

सही/-अधिकृत अधिकारी कॉर्पोरेट ऑफिस

स्थळः नवी मंबई

दिनांकः ४ नोव्हेंबर, २०२४

PUBLIC NOTICE DOCUMENT MISSING

This public Notice has given on behalf of my client Smt. Javada Mohammed Hanif Khan that the Original Agreement of Transfer dated 13th February, 1985 executed by and between Mr. Azmatullah Shafiullah Khan as Transferor and Mr. Mohomed Hanif Khan Mohomed Siddique Khan as Transferee has been lost at Agarwal Estate, Jogeshwari (West), Mumbai and the same is not traceable. The issing report of the same has been lodged at Amboli Police Station, Mumbai vide Missing report no. 863/2024. If anybody is in possession of the said document, they are requested to hand over the same to below address the within 14 (Fourteen) days from the date of publication of this Notice.

> MR. Gopal J. Pandev Advocate High Court Bombay

Having office at Flat No. 201, 2nd Floor, Pride C.H.S. LTD., Gundavalli Village Azad Road, Opp. Kamgar Kalyan Hall, Near Little Flower High School, Andheri East, Mumbai-400069, Mobile No: 9699599996 Place: Mumbai | Date: 05/11/2024

• chembond

केमबाँड केमिकल्स लिमिटेड

नोंदणी कार्यालय: केमबाँड सेंटर, ईल - ७१, महापे एमआयडीसी, नवी मंबई ४०० ७१० दूरध्वनी: (+९१ २२) ६२६४ ३०००; फॅक्सः (+९१ २२) २७६ँ८ १२९४, ईमेल: cs@chembondindia.com | वेबसाइट: www.chembondindia.com

फॉर्म न. सीएए. २ (CAA. 2)

कंपनी (तडजोड, व्यवस्था आणि एकत्रीकरण) नियम, २०१६ च्या कलम २३० (३) आणि नियम ६ आणि ७ नुसार

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठासमोर कंपनी योजना अर्ज क्र. सीए (सीएए) /१६२/एमबी -1/२०२४ कंपनी (तडजोड, व्यवस्था आणि एकत्रीकरण) नियम,२०१६ सह कंपनी अधिनियम,

२०१३ च्या कलम २३० ते २३२ च्या मामल्यामध्ये

केमबाँड केमिकल्स लिमिटेड, केमबाँड केमिकल रूपेशियालिटीस लिमिटेड, केमबाँड क्लीन वॉटर टेक्नॉलॉजीज लिमिटेड, केमबॉंड मटेरीअल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, फिरोज सेठना प्रायव्हेट लिमिटेड, ग्रामोज केमिकल्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड आणि त्याचे संबंधित भागधारक यांच्यामधील व्यवस्थेच्या समग्र योजनेच्या बाबतीत

केमबाँड केमिकल्स लिमिटेड

(CIN: L24100MH1975PLC018235)

कंपनी अधिनियम, १९५६, च्या तरतुदींखाली समाविष्ट केलेली आणि केमबाँड सेंटर, प्लॉट क्रमांक ईल- ७१, टीटीसी औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत- ४०० ७१० येथे तिचे वर्तेमान नोंदणीकृत कार्यालय असलेली कंपनी

...... हरतांतरण कंपनी/डिमर्ज्ड कंपनी/ अर्जदार कंपनी

राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरणची सूचना आणि जाहिरात यांनी केमबाँड केमिकल्स लिमिटेडच्या इक्विटी भागधारकांची बैठक बोलाविली आहे.

याद्वारे सूचना दिली जाते की, कंपनी योजना अर्ज क्रमांक CA (CAA)/162/MB-I/2024 (**"ऑर्डर"**) मधील दिनांक ऑक्टोबर ११, २०२४ च्या आदेशाद्वारे, माननीय राष्ट्रीय कंपनी . कायदा न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठ (**''माननीय न्यायाधिकरण''** किंवा **''एनसीएलटी''**) ने निर्देश दिले आहेत की, इतर गोष्टींबरोबरच, केमबाँड केमिकल्स लिमिटेड (**"अर्जदार हस्तांतरण कंपनी /अर्जदार डिमर्ज्ड कंपनी"**) च्या इक्विटी शेअरहोल्डर्सची बैठक, व्हिडिओ-कॉन्फरन्सिंग (**''व्हीसी''**) किंवा इतर ऑडिओ-व्हिज्युअल माध्यमाद्वारे (**''ओएव्हीएम''**) (**''बैठक''**), केमबॉड केमिकल्स लिमिटेड (**"डिमर्ज्ड कंपनी["] / " हस्तांतरण कंपनी"**) आणि केमबाँड केमिकल म्पेशियालिटीस लिमिटेड (**"परिणामी कंपनी"**) आणि केमबाँड क्लीन वॉटर टेक्नॉलॉजीज लिमिटेड (**"हस्तांतरणकर्ता कंपनी क्रमांक 9"**), केमबाँड मटेरीअल टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड (**"हस्तांतरणकर्ता कंपनी क्रमांक २"**), फिरोज सेठना प्रायव्हेट लिमिटेड (**"हस्तांतरणकर्ता कंपनी क्रमांक ३"**), ग्रामोज केमिकल्स (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड **"हस्तांतरणकर्ता कंपनी क्रमांक ४"**) आणि त्यांचे संबंधित भागधारक (**"योजना"**) यांच्यामधील यवस्थेची समग्र योजना विचारात घेण्यासाठी आणि योग्य वाटल्यास, फेरबदलासह किंवा त्याशिवाय मंजूर करण्यासाठी, शुक्रवार, ६ डिसेंबर, २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता बोलावण्यात आणि आयोजीत करण्यात यावी.

माननीय एनसीएलटी च्या आदेशानुसार, जसे की त्यामध्ये निर्देशित आहे, कंपनी शुक्रवार, १ डिसेंबर, २०२४ रोजी सकाळी १९ ०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनसार) व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे, कंपनी अधिनियम, २०१३ (**"अधिनियम"**) च्या तरतुदींचे कंपनी (तडजोड, व्यवस्था आणि एकत्रीकरण) नियम, २०१६ सह आणि इतर लागू नियम यांचे पालन करून तसेच व्हीसी/ . ओएव्हीएम द्वारे सर्वसाधारण सभा आयोजित करण्यासाठी आणि भागधारकांसाठी ई-वोटिंग सुविधा प्रदान करण्यासाठी कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली लाग सामान्य परिपत्रके. नियमन ४४ आणि सेबी (सचीबद्ध दायित्वे आणि प्रकटीकरण आवश्यकता) विनियम, २०१५ च्या (**"सेबी** लिस्टिंग रेग्युलेशन्स") इतर लागू तरतुदी, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया ("एसएस-२") द्वारे जारी केलेली सर्वसाधारण सभेवर लागू सेबी परिपत्रके आणि सेक्रेटरीयल स्टॅंडर्डसह पालन करून, इक्विटी भागधारकांची बैठक आयोजित करत आहे.

कंपनीने दिनांकित २५ **ऑक्टोबर २०२४** ची उपरोक्त नोटीस, विवरण आणि उक्त सूचनेशी संबंधित संलग्नक सह, ज्या सदस्यांनी आधीच त्यांचे ई-मेल पत्ते नोंदणीकृत केले आहेत त्यांना इलेक्ट्रॉनिक मोडद्वारे, ४ **नोव्हेंबर २०२४** रोजी पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे.

सदर सूचनेची प्रत विवरण आणि संबंधित संलग्नक सह आणि योजनेसह हस्तांतरण कंपनीच्या www.chembondindia.com संकेतस्थळावर, नॅशनल सिक्यूरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ("**एनएसडीएल"**) च्या <u>https://www.evoting.nsdl.com/</u> संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सूचना स्टॉक एक्सचेंजच्या संकेतस्थळावर जिथे हस्तांतरण कंपनीचे इक्विटी शेअर्स सूचीबद्ध आहेत, म्हणजे, बीएसई लिमिटेड ("बीएसई") आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ("एनएसई") च्या www.bseindia.com आणि

www.nseindia.com आणि सेबीच्या www.sebi.gov.in वर देखील उपलब्ध आहे. जर कोणत्याही सदस्याला सूचना (नोटीस), विवरण आणि इतर कागदपत्रांची प्रत्यक्ष प्रत मिळवायची असेल, तर हस्तांतरण कंपनीला <u>cs@chembondindia.com</u> वर विनंती पाठवली जाऊ शकते आणि हस्तांतरण कंपनी ते नोंदणीकृत पत्त्यावर पाठवण्याची व्यवस्था करेल. वैकल्पिकरित्या. सदस्य उपरोक्त दस्तऐवज सर्व कामकाजाच्या दिवशी (शनिवार. रविवार आणि सार्वजनिक सड़ी वगळता) हस्तांतरण कंपनीच्या नोंदणीकत कार्यालयातन. केमबाँड सेंटर. भरबंड क्रमांक ईल-७१. टीटीसी औद्योगिक क्षेत्र, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई, महाराष्ट्र, भारत- ४०० ७१० येथून, **सकाळी १०.००** ते **संध्याकाळी ५.००** दरम्यान मीटिंगच्या तारखेपर्यंत मोफत

ही बैठक व्हीसी/ ओएव्हीएम द्वारे आयोजित केली जात असल्याने. सदस्यांची प्रत्यक्ष उपस्थिती रद्व करण्यात आली आहे. त्यानुसार, हस्तांतरण कंपनीच्या सदस्यांद्वारे प्रॉक्सी नियुक्त करण्याची सविधा या बैतकीत उपलब्ध नाही

माननीय न्यायाधिकरणाच्या निर्देशानुसार, कंपनीच्या संचालक मंडळाने श्री. समीर व्ही. शहा, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आणि मंडळाचे अध्यक्ष, यांची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्या जागी श्री. निर्मल व्ही. शहा, कंपनीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक एनसीएलटी द्वारा बोलावलेल्या बैठकीचे अध्यक्ष बनतील

योजना SEBI/HO/CED/POD-2/P/CIR/2023/93 दिनांक २० जन २०२३ ("सेबी स्कीम परिपत्रक") आणि इतर लागू सेबी परिपत्रकांसह, जर असतील तर, अधिनियमाच्या २३० (६) नुसार जर इक्विटी भागधारकांच्या आवश्यक बहमताने मंजर झाल्यास, माननीय न्यायाधिकरणाच्या त्यानंतरच्या मंजरीच्या अधीन असतील आणि वैधानिक प्राधिकरणाच्या कोणत्याही नियामकाकडून वा नियामकांकडून आवश्यक वाटतील अशा इतर मंजूरी, परवानग्या आणि मंजुरी यांच्या अधीन असतील.

ई-व्होटिंग

मिळवू शकतो.

एनसीएलटी च्या आदेशाच्या तरतुदी आणि कलम १०८, आणि अधिनियमाच्या इतर लागृ तरतुदींचे पालन करून, कंपनी (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० सुधारित, सेबी सूचीकरण विनियमांचे नियम ४४, आणि सेबी योजना परिपत्रक आणि इतर लागू सेबी परिपत्रके, एसएस-२ पालन करून आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाने विहित केलेल्य आवश्यकतांनसार, कंपनी आपल्या सदस्यांना एनएसडीएल द्वारे प्रदान केलेल्या सविधेद्वारे बैठकीपूर्वी रिमोट ई-व्होटिंग आणि सभेदरम्यान ई-व्होटिंगची सुविधा देत आहे. व्हीसी आणि ई-व्होटिंगद्वारे मीटिंगला उपस्थित राहण्याची तपशीलवार प्रक्रिया सभेच्या नोटिसच्या नोट्सचा भाग आहे.

ई-व्होटिंगबाबत काही तपशील खालीलप्रमाणे आहेत: ईव्हीईएन 939824 ई-व्होटिंगचा कट ऑफ दिनांक शुक्रवार, नोव्हेंबर २९, २०२४ रविवार डिसेंबर १. २०२४ सकाळी ९ ०० वाजता रीमोट मतदान कालावधीची सरुवात भारतीय प्रमाण वेळेनुसार) रीमोट मतदान कालावधीची समाप्ती गुरूवार, डिसेंबर ५, २०२४ संध्याकाळी ५.०० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार)

रिमोट ई-व्होटिंग मॉडयल त्यानंतर एनएसडीएल द्वारे अक्षम केले जाईल. कंपनी मीटिंगमध्ये ई-व्होटिंगची सविधाही उपलब्ध करून देत आहे.

सभासदांचे मतदान हक्क २९ नोव्हेंबर २०२४ च्या कट-ऑफ तारखेला ट्रान्सफर कंपनीच्या पेड-अप इक्विटी शेअर कॅपिटलमधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. कंपनी/आरटीए द्वारे राखलेल्या किंवा डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदणीपुस्तकामध्ये,ज्या व्यक्तीचे नाव केवळ कट-ऑफ तारखेनुसार सदस्यांच्या नोंदणीपुस्तकामध्ये नोंदलेले असेल अशा व्यक्तीलाच केवळ मतदान करण्याचा अधिकार असेल.

सभासदांना सभेदरम्यान ई-मतदानाची सुविधा दिली जाईल आणि ज्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे (सभेपूर्वी) ठरावावर आपले मत दिलेले नाही ते अशा ठरावावर मिटींगमध्ये मतदानाचा हक्क जावण्यास पात्र असतील. ज्या सदस्यांनी सभेपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे ठरावावर आपले मत दिले आहे ते देखील व्हीसी/ओएव्हीएम द्वारे सभेला उपस्थित राहण्यास पात्र असतील परंतु त्यांना पुन्हा अशा ठरावावर त्यांचे मत देण्याचा अधिकार असणार नाही.

ज्या व्यक्तींनी शेअर्स विकत घेतले आहेत आणि कंपनीने नोटीस पाठवल्यानंतर कंपनीचे सदस्य बनले आहेत आणि ज्यांची नावे कंपनीच्या सदस्यांच्या रजिस्टरमध्ये / डिपॉझिटरीद्वारे ठेवलेल्या लाभार्थी मालकांच्या स्टेटमेंटमध्ये कट-ऑफ तारखेनसार दिस शकतात ते या नोटीसमध्ये नमद केलेल्या प्रक्रियेचे पालन करून ई-व्होटिंगद्वारे त्यांचा मतदानाचा हक्क बजाव शकतात.

आदरणीय न्यायाधिकरणाने श्री वीरेंद्र जी. भट्ट, प्रॅक्टीसिंग कंपनी सेक्रेटरी यांची, दरस्थ ई-मतदान प्रक्रियेची तसेच ई-वोटींगची मीटिंग दरम्यान निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने छाननी करण्यासाठी छाननीकर्ता म्हणून आणि झालेल्या मतांचा अहवाल सभेच्या अध्यक्षांना किंवा अध्यक्षांनी अधिकृत केलेल्या कोणत्याही व्यक्तीला सभेच्या समाप्तीच्या कामकाजाच्या २ दिवसांच्या आत साँदर करण्यासाठी नियुक्ती केली आहे.

मतदानाचे निकाल कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात तसेच कंपनीच्या <u>www.chembondindia.com</u> या संकेतस्थळावर आणि एनएसडीएल www.evoting.nsdl.com संकेतस्थळावर प्रदर्शित केले जातील याशिवाय बीएसई आणि रनएसई ला पाठवले जातील

ई-व्होटिंगबाबत काही प्रश्न असल्यास सदस्य <u>cs@chembondindia.com</u> किंव evoting@nsdl.co.in वर संपर्क साध् शकतात

> सही/ **केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड** करीत समीर व्ही. शाह

मिटींगकरीता नियुक्त केलेले अध्यक्ष